



---

## Yash Management & Satellite Ltd.

Date: 10<sup>th</sup> August, 2024

To,  
**The Manager**  
The Corporate Relationship Department,  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Mumbai- 400001

**Scrip Code: 511601**

**Sub: Submission of Newspaper Cutting related to extract of Un-audited Standalone & Consolidated Financial results for the Quarter ended 30<sup>th</sup> June, 2024.**

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 47 (1) (a) of SEBI (LODR) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper cutting regarding extract of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30<sup>th</sup> June, 2024 published in “Business Standard” (English) and “Mumbai Mitra” (Marathi) Newspapers.

Kindly take the same on your records and oblige.

Thanking You,

Yours Faithfully,

**For Yash Management and Satellite Limited**

Sayli  
vijay  
jadhav

Digitally signed  
by Sayli vijay  
jadhav  
Date: 2024.08.10  
12:00:04 +05'30'

**Sayli Jadhav**  
**Company Secretary & Compliance Officer**

NATH INDUSTRIES LIMITED				
Regd. Off: Nath House, Nath Road, Aurangabad 431005, Maharashtra CIN : L21010MH1980PLC022820 Tel No : 0240-3502421/2/3/4/5 • E-Mail : investor@nathindustries.com • website : www.nathindustries.com				
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2024				
Sr. No.	Particulars	(Rs in Lacs)		
		QUARTER ENDED		YEAR ENDED
		30.6.2024 UN-AUDITED	31.03.2024 AUDITED	31.03.2024 AUDITED
1	Income from Operation	8761.49	7839.87	8371.78
2	Profit from ordinary activities before Income Tax	36.77	34.85	20.21
3	Net Profit from ordinary activities after Tax	36.77	14.19	16.84
4	Net profit for the period	35.77	14.19	16.84
5	Net comprehensive income for the period	239.73	(180.66)	262.62
6	Paid up equity share capital (Face value per share Rs. 10/- each)	1900.00	1900.00	1900.00
7	Earnings per Share ( of Rs.10 Each) (A) Basic & Diluted Earning per Share ( in Rs.) (B) Basic & Diluted Earning per Share ( in Rs.)	0.19 0.19	0.07 0.07	0.09 0.09
1. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, (www.bseindia.com) and on the Company's website (www.nathindustries.com).				
2. The financial results of the Company for the quarter ended 30th June 2024 were reviewed by the audit committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at its meetings held on 09th August 2024. The statutory auditors of the Company have carried out the limited review of the same.				
Place: Mumbai Date: 09/08/2024		For Nath Industries Ltd. AKASH KAGLIWAL Managing Director		

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that My clients MRS. SUSHILA VIBHAKAR SINGH and MR. VIBHAKAR DEVENDRA SINGH are the owners of the Residential Premises bearing Flat No. 302, area admeasuring about 744 sq. ft. carpet area, located on 3rd Floor, Krupa- Sai Co-Operative Housing Society Limited, Datar Colony, Bhandup (East), Mumbai – 400042. The chain of agreements is Articles of Agreement dated 29.12.2000 between (1) M/S. Pioneer Enterprises and (2) Mrs. Sushila Vibhakar Singh and Vibhakar Devendra Singh. The said First original Agreements Index-2 PBDR-3/10/2001 is lost and misplaced and even after diligent search the same is not traceable.

Any person/s in custody of the said agreements Index-2 PBDR-3/10/2001 or having any claim against or to the above mentioned Residential premises or any part thereof, by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, maintenance, possession, tenancy, inheritance, lease leave and license, lien or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing along with the supporting documents to the undersigned at the address at office no. 105, Gupta Bhawan, R.R.T. Road, Near Ganatra Hospital, Mulund(W), Mumbai-400080 within a period of 14 (fourteen) days from the date of publication of this notice, failing which it shall be construed as having been nonexistent/waived/abandoned.

Sd/-  
Jethwa Jigisha Ashwin  
Advocate

YASH MANAGEMENT & SATELLITE LTD.								
Regd Office: 303, Morya Landmark I, Opp Infiniti Mall, Off. New Link Road, Andheri (West), Mumbai-400053 CIN: L65920MH1993PLC073309 Extract of Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter Ended 30 <sup>th</sup> June 2024 (Rs. In Lakhs)								
Particulars	STANDALONE			CONSOLIDATED				
	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended		
	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1. Total Income from Operations	1,293.96	2,383.21	227.71	3,851.04	1,303.46	2,339.54	526.86	4,240.46
2. Net Profit/(Loss) before Exceptional Items and Tax	126.10	0.45	43.08	154.87	134.35	219.64	(77.41)	(207.47)
3. Net Profit/(Loss) before tax after Exceptional Items	126.10	0.45	43.08	154.87	134.35	219.64	(77.41)	(167.56)
4. Net Profit/(Loss) after tax	86.56	(11.73)	39.22	118.61	94.81	288.90	(81.27)	(164.96)
5. Total Comprehensive Income for the period net of tax	108.09	(8.65)	55.31	201.37	116.34	291.97	(65.18)	(82.21)
6. Equity Share Capital (Face value Rs. 10/- per share)	1700	1700	1700	1700	1700	1700	1700	1700
7. Reserve excluding Revaluation Reserve	-	-	-	1,024.97	-	-	-	652.07
8. Earnings Per Share								
1. Basic:	0.64	(0.05)	0.33	1.18	0.67	1.02	(0.13)	0.17
2. Diluted:	0.64	(0.05)	0.33	1.18	0.67	1.02	(0.13)	0.17
<b>Notes:</b>								
1. The above unaudited consolidated and standalone financial results have been reviewed by the Audit Committee and have been approved by the Board of Directors at their respective meetings held on 09 <sup>th</sup> August, 2024 pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015 (as amended). The above results have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under Section 133 of the Companies Act, 2013, read together with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended).								
2. The above is the extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Bombay Stock Exchange Limited under regulation 33 SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements), Regulations 2015. The full format of Quarterly /Annual Financial Results are available at <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> and <a href="http://www.yashmanagement.in">www.yashmanagement.in</a> .								
By order of the Board For Yash Management and Satellite Ltd. Sd/- Anurag Gupta Managing Director - DIN:00398458								
Place: Mumbai Date: 09 <sup>th</sup> August, 2024								

RPG - Sanjiv Goenka Group			
Growing Legacies			
CESC Limited			
Registered Office : CESC House, Chowringhee Square, Kolkata 700 001 CIN : L31901WB1978PLC031411 E-mail ID : secretarial@rpsg.in; Website: www.cesc.co.in Tel: (033) 2225 6040; Fax: (033) 2225 3495			
EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2024			
Particulars	(Rs. in crore)		
	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)
Total Income from operations (including other income)	4918	4369	15544
Net Profit for the period (before tax and exceptional items)	492	439	1683
Net Profit for the period before tax (after exceptional items)	492	439	1683
Net Profit for the period after tax (after exceptional items)	388	368	1447
Total comprehensive income for the period	387	370	1452
Paid-up Equity Share Capital (Shares of Re. 1/- each)	133	133	133
Other Equity as per latest audited Balance Sheet as at 31 March 2024			11312
Earnings Per Share (EPS) (Rs.) (Face value of Re.1/- each)			
Basic & Diluted (not annualised)	2.85	2.62	10.38
<b>Notes :</b>			
1. Additional information on Standalone Financial Results :			
Particulars	(Rs. in crore)		
	Quarter ended 30.06.2024 (Unaudited)	Quarter ended 30.06.2023 (Unaudited)	Year ended 31.03.2024 (Audited)
Total Income from operations (including other income)	2881	2546	8729
Net Profit for the period (before tax and exceptional items )	274	215	922
Net Profit for the period before tax (after exceptional items)	274	215	922
Net Profit for the period after tax (after exceptional items)	192	170	775
Total comprehensive income for the period	191	165	770
Paid-up Equity Share Capital (Shares of Re 1/- each)	133	133	133
Reserves (excluding Revaluation Reserve)	9899	9945	9755
Securities Premium	Nil	Nil	Nil
Net worth	10032	10078	9888
Paid up Debt Capital/Outstanding Debt			
Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil	Nil
Debt Equity Ratio	1.0	0.9	1.0
Earnings Per Share (EPS) (Rs.) (Face value of Re 1/- each)			
Basic & Diluted (not annualised)	1.45	1.28	5.85
Capital Redemption Reserve	Nil	Nil	Nil
Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil
Debt Service Coverage Ratio	0.8	0.4	1.3
Interest Service Coverage Ratio	2.8	2.8	3.0
2. The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended on 30 June 2024 filed with Stock Exchanges under Regulation 33 and 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the consolidated and standalone Financial Results for the quarter ended on 30 June 2024 are available on stock exchange websites ( <a href="http://www.nseindia.com">www.nseindia.com</a> and <a href="http://www.bseindia.com">www.bseindia.com</a> ) and on the Company's website ( <a href="http://www.cesc.co.in">www.cesc.co.in</a> ).			
By Order of the Board Brajjesh Singh Managing Director (Generation) (DIN : 10335052)			
Vineet Sikka Managing Director (Distribution) (DIN : 10627000)			
Place : Kolkata Dated : 9th August, 2024			

SHREE PUSHKAR CHEMICALS & FERTILISERS LIMITED								
Regd. Office - 301/302, Atlanta Centre, Opp. Udyog Bhawan, Goregaon East, Mumbai - 400063 Tel. - 022 42702525, Fax - 022 26853205, Email-info@shreepushkar.com, Website - www.shreepushkar.com CIN - L24100MH1993PLC071376								
STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED AND STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2024								
Sr. No.	Particulars	Consolidated				Standalone		
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended
		June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2024 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)	June 30, 2023 (Unaudited)
1	Total Income from Operation	19,759.30	19,341.71	17,743.01	73,690.68	11,699.86	13,642.57	11,056.49
2	Nte Profit/(Loss) for the period before Tax and Exceptional Items	1,508.96	1,587.23	1,001.61	4,823.94	847.27	1,330.90	631.63
3	Net profit/(Loss) for the period before Tax	1,508.96	1,587.23	1,001.61	4,823.94	847.27	1,330.90	631.63
4	Net profit /(Loss) for the period after Tax	1,284.17	1,308.88	788.68	3,706.21	688.50	1,059.37	456.17
5	Total Comprehensive Income for the period	1,281.65	1,302.81	787.11	3,694.61	686.32	1,053.96	454.87
6	Equity Share Capital	3,162.59	3,162.59	3,162.59	3,162.59	3,162.59	3,162.59	3,162.59
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)				44,197.77			36,694.73
8	Earning Per Share							
1. Basic		4.06	4.14	2.49	11.72	2.18	3.35	1.44
2. Diluted		4.04	4.12	2.49	11.69	2.16	3.34	1.44
Notes : The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange Website viz. www.bseindia.com & www.nseindia.com and on the Company's website www.shreepushkar.com								
On behalf of the Board of Directors For Shree Pushkar Chemicals & Fertilisers Limited Punit Makharia (Chairman & Managing Director) DIN : 01430764								
Mumbai, 09 <sup>th</sup> day of August, 2024								

Registered Office: YES BANK LIMITED, YES BANK House, Off Western Express Highway, Santacruz (East), Mumbai - 400055						
PUBLIC AUCTION OF GOLD SECURITY PLEDGED						
The borrower, in particular and the public, in general, are hereby notified that public auction of gold ornaments/security pledged in the below accounts is proposed to be conducted. The auction is of the gold ornaments /security of borrowers who have defaulted to pay, as per the terms of Loan Agreement signed & accepted by them, despite notices by YES BANK Limited (the "BANK") to clear the loan dues. The Bank had also issued notice to the borrowers whereby, 7 days' time was given to repay the entire outstanding dues in the below accounts, failing which Bank would be at liberty to auction the entire pledged gold security without issuing further notice. The borrowers have neglected and failed to make payment, therefore, bank in exercise of its rights under the loan agreement as a pledged has decided to enforce the pledged over gold security by selling the gold ornaments/security by way of auction and recover the dues owed by borrowers to the Bank.						
The auction will be conducted on our empaneled online portal <a href="https://gold.samil.in">https://gold.samil.in</a> on 16th Aug, 2024						
Loan No.	Customer Name	Branch Name	Location	Date of Loan	Closure Amount (₹)	Auction Date
GLN006200857754	PRASHANT VIJAY CHAVAN	VASHI	MUMBAI	25-Jun-21	82,395.00	16-08-2024
007770200000283	ARUNA ASHWIN NAVELKAR	THANE TALAO PALI	MUMBAI	00-Jan-00	3409.87	16-08-2024
The auction shall be conducted on an "AS IS WHERE IS" and the "AS IS WHAT IS" basis and the BANK is not making and shall not make any representation or warranties as regards the quality, purity, caratage, weight or valuation of the said gold ornaments.						
It shall be the sole and absolute responsibility of the potential purchasers to verify, examine and satisfy themselves about the quality, purity, caratage, weight or valuation of the said gold ornaments prior to making payments. It shall be open to potential purchasers to examine, at their sole cost and expense, and at the address set out hereinabove, the gold ornaments whether with or without expert advice.						
All bids shall be subject to such minimum reserve price as the Bank may deem fit to fix in this regards. The auction process and the sale (if any) pursuant to such auction shall be subject to such further terms and conditions at the sole discretion of the Bank. If the borrower (s) mentioned above pays the amount dues outstanding against his loan account in full before/after the auction, bank may withdraw the loan from the said auction without any further notice. Please note that it is absolute discretionary power of the undersigned authorized officer of the Bank, either to postpone or to cancel the auction proceedings without prior notice and without assigning any reason including right to reject any or all the bids or offers without assigning any reason for same.						
Sd/- (Authorized Officer) Yes Bank Limited						
Place : Maharashtra Date : 10.08.2024						

 <b>RBL BANK</b> <small>secured by RBL</small>	<b>REGISTERED OFFICE:</b> 1st Lane, Shahupuri, Kolhapur-416001
<b>National Office:</b> 9th Floor, Techniplex-1, Off Veer Savarkar Flyover, Goregaon (West) Mumbai - 400062.	
<b>Actual Physical Possession Notice</b>	
<b>(For Immovable Property) Rule 8(1)</b>	
<p>Whereas, the undersigned being the Authorized Officer of RBL BANK LTD. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13 (12) read with Rule 8 &amp; 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 23/03/2022 in respect of Loan A/c No. 809001310220, 809001310237, 809001378275, 809001378282 &amp; 809002694824 calling upon the borrower/s <b>Ramesh Raghunath Mahadik (Applicant), Vidhya Ramesh Mahadik (Co-Applicant)</b> to repay the amount mentioned in the notice being <b>Rs.1,19,00,556.32/-</b> (Rupees One Crore Nineteen Lakhs Five Hundred Fifty Six and Thirty Two Paise Only) total outstanding amount due as on 23/03/2022 in the aforesaid Loan Account Nos. within 60 days from the date of receipt of the said notice.</p> <p>The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken the <b>Actual Physical Possession</b> of the property described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules on <b>08/08/2024</b>.</p> <p>The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of RBL BANK LTD for the above-mentioned amount and interest thereon.</p>	
<b>Description of the Mortgaged / Immovable Property:</b>	
<div><b>PROPERTY OWNED BY: RAMESH RAGHUNATH MAHADIK</b> Residential property bearing Flat No. 402 on 4th Floor, admeasuring super built up area of 360 sq.fts. along with open terrace, Wing 'B', in the building known as 'Silver Palace Co-Operative Housing Society Limited' situated at C.T.S. No. 539 (part), 539/1, 539/2, Raghunath Mahatre Road, Dahisar (West), Mumbai 400068. Towards East : Public passage, Towards South : Property bearing C.T.S No. 593 and Raghunath Mahatre Road, Towards West: Dahisar River, Towards North: Public Passage</div>	
<p>Your attention is invited to provisions of section 13(8) of SARFAESI Act for redemption of secured assets i.e. property mentioned hereinbefore by tendering the aforementioned outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by our bank.</p>	
<b>Place : Mumbai</b> <b>Date : 09/08/2024</b>	<b>RBL BANK LTD</b> <b>Authorized Officer - Mr. Abhay Nikam</b>

RAMASIGNS INDUSTRIES LIMITED				
(Formerly Known as Rammaica India limited)		CIN NO:L36100MH1981PLC024162		
Unit No 3, Ground Floor, Vimala Bhavan, Sharma Industrial Estate, Walbhat Road, Goregaon East, Mumbai-400063				
FAX. No. 022-61087113. URL - www.ramasigns.in / Email ID - info@ramasigns.in				
UNAUDITED FINANCIAL STATEMENT FOR THE QUARTER ENDED AS ON 30TH JUNE, 2024				
Annexure XI				(₹ in Lacs)
Sr No	Particulars	Quarter Ended		Year Ended
		30-06-2024	30-06-2023	31-03-2024
1	Total income from operations (net)	109.39	397.37	1,046.64
2	Net Profit / (Loss) from ordinary activities before tax and extra ordinary items	(101.64)	(53.67)	(468.66)
3	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(96.44)	(53.36)	(519.91)
4	Total Comprehensive Income for the period (comprising profit & loss for the period after tax and other comprehensive income)	(96.44)	(53.36)	(519.91)
5	Equity Share Capital	1,427.50	1,427.50	1,427.50
6	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	(267.87)	295.05	(171.43)
7	Earnings Per Share (After extraordinary items) (of ₹ 5/- each) Basic :	(0.34)	(0.19)	(1.82)
8	Earnings Per Share (After extraordinary items) (of ₹ 5/- each) Diluted:	(0.34)	(0.19)	(1.82)
1) The above financial statements have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meetings held on 09/08/2024. The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 has been carried out by the Statutory Auditors. The limited review report does not contain any observation which would have an impact on the results for the quarter ended 30th June, 2024.				
2) The Company adopted Indian Accounting Standards ("Ind AS") effective April 1, 2017 (transition date April 1, 2016) and accordingly, the financial results for the quarter ended 30th June, 2024 have been prepared in accordance with recognition and measurement principles laid down in the Ind AS 34 "Interim Financial Reporting" prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India				
3) The Unaudited Standalone results of the company are available on Company's Website - www.ramasigns.in and also on the website of BSE Limited - www.bseindia.com, where the shares of the Company are listed				
4) Figures of the previous quarter have been regrouped and reclassified to conform to the classification of current period, wherever considered necessary				
5) There is outstanding proceeds pending during the quarter ended 30th June 2024 of the NCD issued by the Company of RS 79,09,751/-				
For and on behalf of Board of Directors		M/S RAMASIGNS INDUSTRIES LIMITED		
Place : Mumbai		Sd/-		
Date : 09-08-2024		Pankaj Hasmukhlal Jobalia		
		Managing Director		
		DIN - / 03637846		

